VISHVPRABHA VENTURES LIMITED

(Formerly known as Vishvprabha Trading Ltd.)

Regd. Office : Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivili East 421201

CIN: L51900MH1985PLC034965 Website: www.vishvprabhavebtures.com Email: cosec@vishvprabhaventures.com

Date: September 10, 2022

To, **BSE Limited,**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001

BSE Script Code: 512064

Sub: Submission of newspaper advertisement regarding Annual General

Meeting of the company.

Dear Sir / Madam,

In compliance of the Regulation of 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, we hereby submit a newspaper advertisement regarding 38th Annual General Meeting of the company to be held on Friday, September 30, 2022.

The same has been published on the following newspaper,

- 1. Mumbai Financial Express in English language.
- 2. Pratah Kaal in Regional language i.e. in Marathai.

Kindly take the same on your records.

Thanking You,

For Vishvprabha Ventures Limited

Jas Raj Digitally signed by Jas Raj Nagal Date: 2022.09.10 18:23:11 +05'30'

Jas Raj Nagal

Company Secretary and Compliance officer

Membership No.: A59372

FINANCIAL EXPRESS

SHAHLON SILK INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 91, GIDC, Khatodara, B/h. Sub-Jail, Ring Road. Surat - 395 002 Tel No.: .: +91-261-419 0200, E-mail: info@shahlon.com, Website: www.shahlon.com

Fax: +91-261-263 5550 | CIN: L17120GJ2008PLC053464 NOTICE OF 14TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE,

DIVIDEND AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting (AGM) of the members of Shahlon Silk Industries Ltd. will be held on Friday, September 30. 2022 at 11.00 a.m.(IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice of the 14th AGM The Notice calling the 14th AGM along with the Annual Report for the financial year 2021-2022 is sent through electronic mode to those Members whose email addresses are registered with Depository Participant (for shareholding in demat mode) or the Company/it's Registrar and Transfer Agent - Bigshare Services Pvt. Ltd. (Bigshare) (for shareholding in physical mode). Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Rules made thereunder

and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 17th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of determining the shareholders who shall be entitled for dividend for the year ended 31st March, 2022, if approved by the shareholders at the 14th AGM. Members may note that the Board of Directors at its Meeting held on 30th May

2022 has recommended a Dividend of Re. 0.06/- per share (3.00%) for the year ended 31st March, 2022. The dividend, if approved, by the Members at the AGM, will be paid within a period of 30 days from the date of declaration subject to deduction of tax at source, wherever applicable. Pursuant to Finance Act, 2020, dividend income will be taxable in the hands of

the shareholders w.e.f. 1st April 2020 and the Company is required to deduct tax at source ("TDS") from dividend paid to the Members at prescribed rates in the Income Tax Act, 1961 ("the IT Act"). For the prescribed rates for various categories, conditions for Nil/preferential TDS and details/documents required thereof, Members are requested to refer to the IT Act and Notice of the AGM in this regard which is mailed to the members. In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management & Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of SEBI Listing Regulations and SS-2 issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI) read with MCA Circulars and SEBI Circular, the Company is providing remote e-Voting facility to its Members in respect of the business / resolutions as set forth in the Notice of AGM to be transacted at the AGM and facility for those Members participating in the AGM to cast vote through e-Voting system during the AGM provided by CDSL.

(1) The cut-off date for the purpose of remote e-voting, voting at the AGM and for participation in AGM shall be 23rd September, 2022.

shall not be allowed beyond the said date and time.

register of beneficial owners maintained by the depositories as on the cutoff date only shall be entitled to avail the facility of remote e-voting, e-voting at the AGM and participating in the 14th AGM through VC/OAVM facility.

the Company after dispatch of the notice and holds shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if person is already registered with CDSL for e voting then existing User ID and password can be used for casting vote.

meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast their

(6) The Company has appointed Mr. Bhairav H. Shukla, Practicing Company Secretary (Membership No. FCS 6212) as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at AGM in a fair and transparent manner.

CDSL e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section. addressed to Mr. Rakesh Dalvi or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on toll free no. 1800 22 55 33. This Notice is also available on the Company's website www.shahlon.com and on the website of CDSL www.evotingindia.com

Under authority of the Board of Directors of Shahlon Silk Industries Ltd Hitesh Garmora (Company Secretary)

(Formerly known as Vishvprabha Trading Ltd.)

Regd. Office: Ground Floor, Avighna Heights, Survey No. 45-4B, Behind Sarvoday Park, Nandivali Road, Dombivili East 421201 CIN: L51900MH1985PLC034965 Website: www.vishvprabhaventures.com

E-VOTING, CUT OFF DATE AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT:

Notice is hereby given that the Thirty-Eighth Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing (VC) other Annual Visual Means (OAVM) on Friday September 30, 2022 section 103 of Companies Act, 2013.

BSE Limited at www.bseindia.com.

Further, in compliance with provisions of Section 108 of the Companies September 23, 2022 (Cut-off date).

Tuesday, September 27, 2022 and ends at 5.00 pm (IST) on Thursday September 29, 2022. During this period, the members may cast their OAVM but shall not be entitled to cast their votes again

cut-off may cast their votes by following the instructions and process of e-voting as provided in the Notice of the AGM. In case Member(s) have not registered their e-mail address, they may follow the following instructions:

a) Members holding shares in Physical mode are requested to send an e-mail to cosec@vishvprabhaventures.com along with necessary details like Folio No. Name of Member(s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhar Card for registering their e-mail address.

or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058738 or 022-23058543 or 022-23058542 during working hours on all working days.

Notice is hereby given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of 38th Annual General Meeting.

> For Vishvprabha Ventures Limited Jas Raj Nagal

Advertising in **TENDER PAGES** Contact JITENDRA PATIL Mobile No.:

For

9029012015 Landline No.:

67440215

CANOPY FINANCE LIMITED CIN: L65910MH1981PLC380399

Registered Office - 301, Corporate Arena Off, Aarey Piramal X Road, 3rd Floor, Behind Mahindra Gardens, Goregaon West, Mumbai, Maharashtra, 400 062, Contact: 9867309169 Email: info@canopyfinance.org

Notice is hereby given that 41stAnnual General Meeting ("AGM") of Canopy Finance Limited (the Company") for the Financial Year 2021-22 is scheduled to be held on Friday, 30th September, 2022 at 5.00 p.m. through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice convening the AGM ("the Notice") in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (LODR) Regulations, 2015 along with all applicable circulars on the matter issued by Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI).

In compliance with the above MCA and SEBI circulars, the dispatch of electronic copies of Notice of the 41stAGM along with the Annual Report for Financial Year 2021-22 has been completed on 7th September, 2022 to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participants for communication purpose.Notice of the 41stAGM along with Annual Report for Financial Year 2021-22 will also be available on the Company's website at www.canopyfinance.org, website of the BSE Ltd at www.bseindia.com, website of the Calcutta Stock Exchange Limited at www.cseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited at www.evotingindia.com

for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company can obtain Notice of AGM, Annual Report and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting by sending scanned copy of (a) Copy of the signed request letter mentioning the folio number, name and address of the Member, (b) Self attested copy of the PAN card and (c) Self attested copy of any document i.e., Aadhar, License, Voter ID, Passport in support of address proof by email to info@canopyfinance.org.

The Company is pleased to provide to all its members holding shares as on the cut-off date i.e. 23rd September, 2022 with the facility to exercise their right to vote by electronic means ('remote e-voting and e-voting during the AGM) provided by CDSL to transact businesses as set out in the Notice of AGM. The members holding shares either in physical form or dematerialized form, on the cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2022 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of AGM.The remote e-voting period will commence on Tuesday, 27th September, 2022 (9:00 am) and will end on Thursday, 29th September, 2022 (5:00 pm). The remote voting module shall be disabled thereafter. Once the vote on a resolution s cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. Any person who become member after dispatch of the Notice of the 41st AGM and holding shares as on the cut-off date i.e., 23rd September, 2022 may obtain the User ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or Company/RTA at support@purvashare.com. The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

Regulations, 2015, the Shareholders may note that the Register of Members of the Company will remain closed from 24th September, 2022 to 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 41st AGM of the Company.

1800 22 55 33 or contact the Registrar at support@purvashare.com The E-voting Results along with Scrutinizers Report shall be available at the websites of the Company, BSE, CSE and CDSL respectively.

For Canopy Finance Limited

GARODIA CHEMICALS LIMITED

Regd Office: 149/156, Garodia Shopping Centre, Garodia Nagar, Ghatkopar East, Mumbai - 400077 Email ID: gclshares@gmail.com Website: http://www.gchem.org/

CIN NO.: L99999MH1993PLC070321 NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCING (VC)/OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) The notice is hereby given that the 30th Annual General Meeting ("AGM") of Garodia Chemicals

Limited (The Company) will be held on Friday, 30th September, 2022 at 12.30 PM (IST) The Electronic copies of the Notice of AGM have been sent on 08th September, 2022 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s) as on Friday, 2nd September, 2022 in accordance with the circulars issued by Ministry of Corporate Affairs dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and January 13, 2021 along with SEBI circulars dated 12th May, 2020. The same is also available on Bombay Stock Exchange website https://www.bseindia.com/ Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-

off date of Friday, 23 September, 2022 may cast their vote electronically on the Ordinary Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that: the Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by

the remote e-voting shall commence on Monday, 26th September, 2022 at 9:00 AM

the remote e-voting shall end on Thursday, 29th September, 2022 at 5:00 P.M.

the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is **Friday, 23 September, 2022**

any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date Friday, 23 September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at following email id's: **evoting@nsdl.co.in** or issuer/RTA. Members may note that

a) The remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;

The facility for voting at the AGM shall be made available through e-voting by NSDL The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled

to avail the facility of remote e-voting. In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of www.evoting.nsdl.com, or email at evoting@nsdl.co.in, Tel: 1800-222-990 or contact the company on email at gclshares@gmail.com who will also address grievances

connected with the voting by electronics means. For and on behalf of Garodia Chemicals Limited

Place: Mumbai Date: 8th September, 2022

Mahesh Garodia Whole time Director DIN: 01250816

NITCO

Registered office: Plot No.3, Nitco House, Kanjur Village Road, Kanjurmarg (East), Mumbai - 400042. Tel No.: 022 67521555/ Fax: 022 67521500, email: investorgrievances@nitco.in.

Website: www.nitco.in, CIN: L26920MH1966PLC016547 NOTICE OF THE 56™ ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION In compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and rules made thereunder, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('the Listing Regulations') read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020 Circular No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2022 dated May 05, 2022 (collectively referred as 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 ('SEBI Circular') (MCA Circulars and SEBI Circular collectively referred as 'Circulars'), NOTICE is hereby given that the Ffity-Sixth (56*)Annual General Meeting ('AGM') of the Members of NITCO Limited ('the Company') will be held on Friday, September 30, 2022 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ('VC/OAVM') without the physical presence of the Members, to transact the business as set out in the AGM Notice Members attending the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. In compliance with the Circulars, AGM Notice along with the Annual Report for FY 2021-22 ('Annual Report') has been sent only through electronic mode to those Members whose email ids are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depository Participant ("DP"). The emailing of AGM Notice to all members has been completed on September 8 2022. The aforesaid documents are also available on the Company's website at www.nitco.in websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited RTA/DP, may follow the instructions for remote e-Voting as well as e-Voting at AGM as provided in the AGM Notice. Members who have not registered their email ids, are requested to register the same for receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company electronically as per process mentioned below. (i) Members who wish to register email id are requested to approach their respective DP and follow the process advised by DP. (ii) Members holding Equity Shares of the Company in physical form may register their details with Link Intime (iii) Alternatively, Members may send a request to evoting@nsdl.co.in for procuring user id and password for e-Voting by providing documents as mentioned in the AGM Notice. Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the Listing Regulations, Members will be provided with the facility to cast their vote electronically, through the remote e-Voting facility (before the AGM) and e-Voting facility (at the AGM), on all the resolutions set forth in AGM Notice. The facility of casting votes will be provided by NSDL. Facility for e-Voting at the AGM will be made available to those Members who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote e-Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the AGM through VC/OAVM but shall not be eligible to vote at the AGM. All the Members are informed that: 1, the business as set forth in the 56th AGM Notice will be transacted through voting by electronic means in the form of e-Voting. 2. The voting rights of member(s) shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, September 23, 2022. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. Friday, September 23, 2022 only shall be entitled to vote through remote e-Voting/e-Voting at the AGM. 3. Any person who acquires shares of the Company and becomes member of the Company after sending the notice of the AGM and holding shares as on cut-off date i.e. Friday, September 23, 2022, may obtain the User ID and password by sending an email to evoting@nsdl.co.in or investorgrievances@nitco.in by mentioning their Folio No./DP ID and Client ID. However, if a person is already registered with NSDL for remote e-Voting then existing user ID and password can be used for casting the votes. 4. The remote e-Voting period begins on Tuesday, September 27, 2022, (09.00 a.m. IST) and ends on Thursday September 29, 2022 (05.00 p.m. IST). The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. 5. During this period, Members holding shares either in physical form or in dematerialized form may cast their vote by remote e-Voting before the AGM, 6. The Members will be provided with the facility for e-Voting at the AGM and those Members participating at the AGM & who have not already cast their vote by remote e-Voting before the AGM, will be eligible to vote at the AGM. 7. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC /OAVM, but shall not be eligible to vote again at the AGM, 8. Detailed process and manner of remote e-Voting, e-Voting at the AGM and instructions for attending the AGM through VC/OAVM are being provided in the AGM Notice and also available on the Company's website at www.nitco.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. 9. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager NSDL at evoting@nsdl.co.in who will also address the grievances connected with the voting by electronic means. 10. The Company has appointed Mr. Ankit Sethi (Proprietor of Ankit Sethi &

Associates), Practising Company Secretary, as scrutinizer to scrutinize the process for remote e-Voting

and e-Voting at the AGM in a fair and transparent manner, 11. The voting results shall be declared

within two working days of the conclusion of the AGM and the same, along with the consolidated

Scrutinizer's Report, shall be placed on the website of the Company (www.nitco.in), NSDL

(www.evoting.nsdl.com) and shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of

For Nitco Limited

Place: Mumbai

Nikita Hardik Parekh

Geeta Karira Company Secretary & Compliance Officer



ARM-II BRANCH, MUMBAI: 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Ballard Estate, Mumbai - 400 001. •Tel.: 022-22651128 / 29, •Email: cb6289@canarabank.com

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Properties Mortgaged/ charged to the Secured Creditor, the Symbolic Possession of which has been taken by the Authorized Officer of Canara Bank, will be sold on "As is where is", "As is what is" basis on 27.09.2022 for recovery of Rs.18,48,60,757.16 (as on 30.06.2022 plus further interest and charges thereon) being dues to Canara Bank ARM II Mumbai Branch from M/s. SPIRO LIFECARE PRIVATE LIMITED, B-208/209, Classique Centre, Plot No. 26, Mahal Industrial Estate, Of Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400093, represented by its Directors/ Guaranto Mr. Sanjeev Anant Gupte, Mr. Rajesh Shripad Ghangurde, Mr. Vinod Anant Dali and Mr. Hitesh Parmanand Asrani:

Description of the Property	Price	Deposit						
All part and parcel of Land and Building measuring 12000 Sq. Mtr. built up area of 3132.73 Sq. Mtr. at Plot No. F- 1/2, MIDC Jejuri, Additional Jejuri Industrial Area, Near Shalina Laboratories, Jejuri Nira Road, Village Jejuri, Taluka Purandar, Dist. Pune - 421303, Maharashtra along with plant and machineries installed therein in the name of M/s. Spiro Lifecare Pvt. Ltd.	Rs. 11,15,00,000/ -							
The Earnest Money Deposit shall be deposited on or before 26.09.2022 upto 5.00 p.ml. Details of EMD and other documents to be submitted to service provider on or before 26.09.2022								
Details of Lind and other documents to be submitted to service provider of the book 200922022								

upto 5.00 pm. Date up to which documents can be deposited with Bank is 26.09.2022 upto 5.00 pm. Date of inspection of properties with prior appointment with Authorised Officer is 23.09.2022

For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided i Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Paritosh Kumar, Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No. 022 22651128/ 29/ Mob. No. 8828328297) or Mr. Smit. Jaiswal, Manager, (Mob. No.: 7223002272) E-mail id cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provider M/s C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase - 2, Gulf Petrochem Building, Building No. 301, Gurgaor Haryana. Pin-122015, Mr. Haresh Gowda Mob. No. 9594597555 (Contact No.+911244302020) 21/22 / 23 / 24, support@bankeauctions.com, hareesh.gowda@c1india.com. **Date :** 07.09.2022 **Authorised Officer**

Place: Mumbai Canara Bank, ARM-II Branch



RESPONSIVE INDUSTRIES LIMITED

Reg. Office: Betegaon Village, Mahagaon Road, Boisar (East), Taluka Palghar, Dist. Palghar - 401 501. | Tel No.: 022-6656 2821 | Fax No.: 022-6656 2798 Email Id: investor@responsiveindustries.com | Website: www.responsiveindustries.com

Notice is hereby given that the 40" Annual General Meeting (AGM) of the Members of the

Company will be held on Friday, September 30, 2022 at 02.00 P.M. at Registered Office situated at Betegaon, Mahagaon Road, Boisar East Taluka Palghar, dist. Thane Betegaon MH-401501, to transact the business as set out in the Notice of AGM.

www.bseindia.com and www.nseindia.com and RTA website at instavote.linkintime.co.in The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of AGM (remote a-voting). The remote a-voting facility commences from

Thursday, 29" September, 2022. The remote e-voting will not be allowed beyond the i.e. LIIPL upon expiry of aforesaid period:

attested scanned copy of PAN card) Aadhaar (self-attested scanned copy of Aadhaar card), for receiving Annual Report and log in details for e-voting. Notice is also given that the Register of Members and the Share Transfer Books of the

2022 (both days inclusive) for the purpose of 40" AGM and dividend of the Company. Members are hereby informed that: a) Date and Time of commencement of remote e-voting: Tuesday, September 27, 2022 at

Remote e-voting shall not be allowed beyond 5.00 P.M. on September 29, 2022) Cut-off date as on which the right of the Members shall be reckoned: Monday,

Any person who becomes a Member after dispatch of Notice and holding shares as or

The members who have cast their vote by remote a-voting may also attend the AGM but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by member, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of A Beneficial Owner maintained by the depositories as on the cut off date only shall be entitled to avail facility of e-voting;

n case the Members have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and Instavote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or Call us :- Tel : 022 - 49186000.

Place: Mumbai Date: September 08, 2022

For Responsive Industries Limited Company Secretary & Compliance Officer

Tirupati Tyres Limited

Regd. Off: 14th Floor, 1420-B, B & C Wing, C/66, G Block, One BKC, Opp Bank Of Baroda, Bandra (E), Mumbai, 400051. Website: www.tirupatityres.in Email: tirupatityres1988@gmail.com

of Tirupati Tyres Limited (Company) is scheduled to be held on Friday, September 30th, 2022 at 1.30 P.M. IST at Unit No. 310, B2B Centre Cooperative Premises Society Ltd., Kanchpada, off, Link Road, Malad (West) Maharashtra – 400058, to transact the business mentioned in the Notice of AGM sent along with Director's Report, Auditor's Report and the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended 31

Notice of AGM and Annual Report for 2021-22, inter alia, including the

emailed to the members whose email addresses have been registered with the Company / Depository Participant(s) and physical copies of the same have been dispensed with pursuant to MCA and SEBI Circular in wake of Covid-19. The Annual Report is available on the Company's website www. tirupatityres.in and also on BSE Website. NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies

Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility from a place other than the venue of AGM ("remote e-voting") provided by NSDL, on all the resolutions set forth in the Notice. The details of remote e-voting are given below:

(i) The remote e-voting will commence on Tuesday, 27th September, 2022

at 9:00 a.m. and ends on Thursday, 29th September, 2022 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled for voting thereafter. (ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of

September 23, 2022. Once a vote is cast by the Member, he shall not be allowed to change it subsequently. (iii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a

to the Company at tirupatityres1988@gmail.com or to NSDL at evoting@

(v) A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by Ballot. If a member casts votes by both the modes, then voting exercised through remote e-voting shall prevail and Ballot Form shall be treated as invalid.

Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at https://www.evoting.nsdl.com or email at evoting@nsdl. co.in: Tel. 1800 222 990 (Toll Free No.) The members who have not vet registered their email address are requested

to write mail to our RTA at info@skylinerta.com NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies

Act, 2013 and the applicable rules thereunder, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday. 23rd September, 2022 to Friday, 30th September, 2022 (Both days inclusive)

> Dated: 08th September, 2022 Chairman

SUPERTEX INDUSTRIES LIMITED

CIN: L99999DN1986PLC000046,

Regd.Office: Plot No.45-46, Phase II, Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH) Website: www.supertex.in, Email- info@supertex.in, Tel:+91 22-22095630 NOTICE

Notice is hereby given that the 36" Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday, the September 30, 2022 at 10.30 am at Plot No.45/46, Phase II, Piperia Industrial Estate, Silvassa (D&NH) to transact the businesses set out in

The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of 36" AGM

In view of relaxation given by MCA circulars and SEBI circular, the Notice of the AGM and the Annual report for 2021-22 has been sent by email to those Members whose email addresses are registered with the Company /Depository Participant(s) The company is providing e-voting facility to its members holding shares as on Thursday,

September 22, 2022 being cut-off date, to exercise their right to vote on all resolutions set forth in the Notice of AGM. The members may cast their votes using an e-voting system from a place other than the venue of the meeting ("remote e-voting"). The Company has engaged Central Depository Services (India) Limited (CDSL) to provide the remote evoting facility. The remote e-voting period commences on Tuesday, September 27, 2022 at 9 am and

ends on Thursday, September 29, 2022 at 5 pm. During this period the members of the

Company holding shares in the physical or electronic form as on the cut-off date i.e. Thursday, September 22, 2022 may cast their votes electronically. Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the Cut-off date i.e.

Thursday, September 22, 2022 may obtain the login ID and password by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting, then existing User ID and password can be used for The Members are also informed that:

 The remote e-voting shall not be allowed after 5 pm on September 29, 2022. . The facility for voting through 'Ballot Paper' will be made available at the AGM and

shall be able to exercise their right at the meeting. · A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the AGM. · A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Thursday, September 22, 2022, only shall be entitled to avail the facility of either

remote e-voting or voting at the AGM through Ballot form. The Notice of the 36th AGM is available on the website of the company viz www.supertex.in and on the website of CDSL viz www.evotingindia.com. n case of any Queries or grievances in respect of e-voting, please refer to the Frequently

Asked Questions (FAQs) and the e-voting manual available at www.evotingindia.com or

you can write to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, Marathon Futurex, A Wing, 25° Floor, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013 at the designated email id nelpdesk.evoting@cdslindia.com or contact at the toll free no. 1800 22 55 33.

Mumbai, 8" September, 2022

Vaishali Mungekar Company Secretary

For Supertex Industries Ltd.

JUMBO FINANCE LIMITED

CIN: L65990MH1984PLC032766 Registered Office: 805, 8th Floor 'A' Wing, Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400 063

Telefax: 022-26856703, #email id: jumbofin@hotmail.com. # website: www.jumbofinance.co.in NOTICE OF 38th ANNUAL GENERAL MEETING.

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOUSURE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and the Share Transfer books of the Company would remain closed from Saturday, the 24th September, 2022 to Friday, the 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of holding the Annual General Meeting. NOTICE is also hereby given that the 38th Annual General

Meeting (AGM) of the Shareholders of the Company would

be held on Friday, the 30th September, 2022 at 11.00 a.m. at

the Registered Office of the Company at Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063.. The printed Annual Report contains. inter alia, the Notice for the said AGM specifying the items of Ordinary business and the audited Accounts of the Company for the year ended 31st March, 2022, together with the Reports of the Auditors and the Directors thereon, is being mailed to all the shareholders whose names appear on the Register of Members and to the Beneficial Holders of Shares as per the details provided by the National Securities Depository Limited and the Central Depository Services (India) Limited. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013

and the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company is pleased to provide its Shareholders with facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the 38th AGM by electronic means through E-Voting Services provided by National Securities Depository The E-voting period shall commence from Tuesday the

27.09.2022 and ends on Thursday the 29.09.2022. The voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 29.09.2022. During the e-voting period, Members of the Company, holding shares either in physical or dematerialized form, as on end of the day of business hours 23.09.2022 will be eligible to cast their vote electronically. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently.

Date: 07.09.2022 Place: MUMBAI

BY ORDER OF THE BOARD FOR JUMBO FINANCE LTD. **SMRITI RANKA MANAGING DIRECTOR**

INLAND PRINTERS LIMITED Read, office: 800, Sangeeta Ellipse, Sahakar Road, Vile Parle (East), Mumbai-400057 **E-Mail:** inlandprintersItd@gmail.com **Website:** www.inlandprinters.in Tel No: + (022)-40482500 CIN: L99999MH1978PLC020739 NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING.

E-VOTING INFORMATION&BOOK CLOSURE DATE NOTICE is hereby given that; 1. The 42nd Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 29th September, 2022 at 11.30 a.m. IST through Video Conferencing ('VC')/other Audid

Visual Means ('OAVM') facility to transact the Ordinary business, as set out in the Notice of 42nd AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 read with General Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and General Circular No. 02/2022 dated 05th May, 2022 and Securities and Exchange Board of India (the "SEBI") vide its circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 have allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) during the calendar year 2022, without the physical presence of the Members at a common venue.

2. In terms of MCA Circular/s and SEBI Circular the Notice of the 42nd AGM and the Annual Report for the Financial year ending 2022 including Audited Financial Statement for the year ended 31st March, 2022 ('Annual Report') has been sent by email to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) on 7th September 2022. The requirement of sending physical copy of the notice of the 42nd Annual Report to the members have been dispensed with vide MCA circular/s and SEBI Circular.

3. Members holding shares in physical form or in dematerialised form as on the cut-off date of 21st September, 2022 may cast their vote electronically on the Ordinary business as set out in the notice of 42nd AGM through electronic voting system ("remote e-voting") of Central Depository Services Limited ('CDSL'). All the members informed that;

I. The Ordinary business as set out in the notice of 42nd AGM will be transacted through voting by electronic means

ii. The remote e-voting shall commence on Monday, September 26th, 2022 at 9.00 a.m. (IST) iii. The remote e-voting shall end on Wednesday, September 28th, 2022 at 5.00 p.m. (IST) iv. The cut-off date, to determine the eligibility for e-voting through remote e-voting or

through e-voting system during 42nd AGM is 21st September, 2022. v. Any person who becomes member of the company after sending the notice of 42ⁿ AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 21st September, 2022 may obtain the login id and password by sending a request at www.evotingindia.com. However, if a person is already registered with the CDSL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote;

vi. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter and re-opened during the AGM for the Members who are present through VC or OAVM and have not cast their vote. Only those Members, who will be present in the AGM through VC or OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system during the AGM.

vii. The notice of 42nd AGM is available on the webiste of the company www.inlandprinters.in and on the website of BSE www.bseindia.com and also on the website of CDSL i.e. www.evotingindia.com 4. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting

available at www.cdslindia.comunder help section, or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com 5. The Board of Directors of the Company has appointed Mr. Sanjay Shringarpure, Partner, PRS Associates, Practicing Company Secretary as Scrutinizer to scrutinize the remote e-voting and e-voting at AGM in a fair and transparent manner.

6. Notice is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with

System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEB (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books will remain closed from Tuesday, 27th September, 2022 to Thursday, 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company. For Inland Printers Limited

Kishor Sorap **Executive Director** DIN 08194840

(2) The remote e-voting period begins on 27th September, 2022 (9.00 a.m. IST) and ends on 29th September, 2022 (5.00 p.m. IST). Remote E-Voting (3) A person whose name is recorded in the register of members or in the

(4) Any person, who acquires shares of the Company and becomes member of

(5) The members who have casted their vote by remote e-voting prior to the

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the

Place : SURAT Date: 08/09/2022

VISHVPRABHA VENTURES LIMITED

Email: cosec@vishvprabhaventures.com NOTICE OF 38TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE

at 2.00 pm, in compliance with applicable provision of Companies Act, 2013 and rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015 read with General Circular No 14/2020 dated April 08, 2020, General Circular No.17/2020 dated April 13, 2020 and General Circular No.20/2020 dated May 5, 2020 and other applicable Circular issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as relevant circular without the physical presence of the member at common venue. Members will be able to attend the AGM through VC/OAVM only Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under

The Annual Report for the financial year 2021-22 including Notice convening the meeting has been sent only through email to members on their registered email ID with the company/RTA on September 08 2022 and are displayed and available on the website of the Company at www.vishvprabhaventures.com, website of the Stock Exchanges i.e.

Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Act), as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system (e-voting) provided by CDSL. The voting rights of Members shall be proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday The remote e-voting period shall commence at 9.00 am (IST) on

vote electronically. The voting through remote e-voting shall not be allowed beyond 5.00 pm on Thursday, September 29, 2022. Those members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through evoting system during the AGM. The attendance of the members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/

Members of the Company holding shares as on the cut-off date may cast their votes. Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the

b) Members holding shares in demat mode are requested to contact their respective Depository Participant for registering the email address. For the details relating to e-voting/remote e voting, please refer to the Notice of the AGM and in case of any queries/grievances pertaining to e-voting/remote e voting, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at CDSL website www.evotingindia.com. Under help section or contact Mr. Rakesh Dalvi, Manager CDSL, A Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013

Thanking You,

Company Secretary and Compliance officer Place: Dombivali, Thane M No: A59372

Date: September 8, 2022 Place: Mumbai

India Limited.

NOTICE OF THE 41ST ANNUAL GENERAL MEETING. BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (LODR)

f you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no.

Date: 8th September, 2022 Place: Mumbai

Lalit Kumar Tapadia **Managing Director** DIN: 08117881

> CIN No: L65100MH1982PLC027797 NOTICE

The said Notice and the Annual Report 2021-22 has been sent in electronic mode to the members (other than those who have requested for physical copy) at their e-mail address as registered with the Depository Participant (DP) or the Company. The aforesaid document is also available on the website of the Company at www.responsiveindustries.com and on the website of the stock exchanges a

9.00 a.m. (IST) on Tuesday, 27th September, 2022 and ends at 5.00 p.m. (IST) on

aforesaid date and time and the voting module will be disabled by Link Intime India Pvt, Ltd. The Members who have not yet registered their email address can send an email to mt.helpdesk@linkintime.co.in providing DPID-CLID (16 digit DP ID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, Client master or copy of consolidated Account Statement, PAN (self

Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Friday, September 30,

09.00 A.M. (IST) Date and Time of end of remote e-voting: Thursday, September 29, 2022 at 05.00 P.M

cut off date i.e. September 02, 2022 may obtain login details by sending request at rnt.helpdesk@linkintime.co or taxation@responsiveindustries.com.

For electronic voting instructions, Members may go through the instructions in the

Notice of 34th AGM NOTICE IS HEREBY GIVEN that the 34th Annual General Meeting (AGM)

remote e-voting instructions, Attendance Slip and Proxy Form have been Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration)

the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e Friday, Member after the dispatch of the Notice and holding shares as of the cutoff date i.e. September 23, 2022, may obtain the login details by writing

(iv) The Company is also offering the facility for voting by way of physical ballot at the AGM. The Members attending the Meeting should note that those members who are entitled to vote but have not exercised their right to vote by remote e-voting, may vote at the AGM through ballot for all businesses specified in the accompanying Notice. The Members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again

In case of any queries pertaining to e-voting, members may refer to the

For Tirupati Tyres Limited

Date: 08th September, 2022 Place: Mumbai

financialexp.epap.in

(**प्रतिनिधी**) : गणपती विसर्जनासाठी ५ फुटावरील विसर्जन गणेशमूर्तीचे पोलिकेच्या करण्यासाठी नियमाबाबत मंडळांनी दर्शवला आपला विरोध पार्श्वभूमीवर होता. त्या पालिका अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त घेऊन त्यात काही नियम करण्यात आले त्थानुसार वरळीतील सर्व गणेश मांडळांना आवाहन आवाहन करत पाळावेत असे सांगण्यात आले आहे चतुर्दशीला मोठी भरती असल्यामुळे येथील लोटस जेट्टी येथे रात्री १ नंतर १० मूर्तीचे फुटांच्या गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्या पार्श्वमीवर पालिका अधिकारी तसेच पोलीस अधिकारी, आमदार सुनिल शिंदे, शिवसेनेचे विभागप्रमुख चेंबूरकर यांच्या सहकार्याने वरळी विधानसभा युवासेन उपविभाग आधिकारी अभिजीत पाटील यांच्य

यांच्यात ही बैठक घेण्यात आली. दरम्यान, भरतीचे स्वरूप लक्षात घेत ७ ते १० फुटी गणेश मूर्तीचे विसर्जन १० व्या दिवशी शनिवारी पहाटे १ ते ३ वाजेपर्यंत निघून भरतीची वेळ योईल गेल्यावर करता दरम्यान ओहोटी बोटी किनाऱ्या पर्यंत पोहोचण्यासाठी सागरी किनारा रस्ते विभागाकडून जेट्टी जवळ चर मारण्यात येणार आहे लोटस टेब पलाजवळ स्तीती आपत्कालीन उदभवल्यास मोठ्या क्रेनर्च व्यवस्था करण्यात येणार आहे अशा प्रकारचे निणऱ्य या संयुक्त बैठकीत घेण्यात आले असल्याचे सांगण्यात

प्रयत्नाने, शाखाप्रमुख दिपक

बागवे यांच्या उपस्थितीत

कोस्टल रोडचे अधिकारी

महानगर पालिका अधिकारी

अधिकारी

व पोलीस

टिटवाळा आंबिवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत टिटवाळा, दि. ८ (वार्ताहर) : टिटवाळा

आंबिवली स्टेशन दरम्यान मालगाडीचे तुटल्याने विस्कळीत झाली टिटवाळा कड्न आंबिवली च्या दिशेकडे मालगाडीचे कपलिंग टिटवाळा ते आंबिवली दरम्यान शुक्रवारी सांयकाळी €.20 वाजण्याच्या सुमारास तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळित झाली. E.84 वा. समारास मालगाडीच्या तटलेल्या कपलिंग ची दुरुस्ती करून मालगाडी आंबिवली च्या दिशेने रवाना झाल्याची माहिती रेल्वे आधिकारी सुत्रांनी

विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेड

(पूर्वीची विश्वप्रभा ट्रेडिंग लि. म्हणून ज्ञात) नोंदणीकत कार्यालय : तळमजला, अविघ्न हाइट्स, सर्व्हे क्र. ४५ - ४ बी, सर्वोदय पार्कच्या मागे, नांदिवली रोड, डोबिवली पूर्व - ४२१ २०१. सीआयएन : L51900MH1985PLC034965 वेबसाइट : www.vishvprabhaventures.com

ई-मेल : coses@vishvprabhaventures.com ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, परोक्ष ई मतदान, नोंद दिनांक व बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की:

याद्वारे सचना देण्यात येत आहे की. कंपन्या कायदा. २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या लाग तरतुदी तसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) व सेबी यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३.०४.२०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२० व अन्य लागू परिपत्रके (एकत्रितरीत्या संबंधित परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना कंपनीची अडतिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून शुक्रवार, दि. ३०.०९.२०२२ रोजी दु. २.०० वाजता आयोजित करण्यात येत आहे सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहू शकतील.कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहणारे सभासद कोरमकरिता गणले जातील.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/आरटीए यांच्याकडे दि. ०८.०९.२०२२ रोजीनुसार नोंदणीकृत असतील अशा सभासदांना सभा आयोजित करणाऱ्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२१–२२ करिताच वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात आला आहे व सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www vishvprabhaventures.com वर, स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसईची वेबसाइट www.

पुढे, कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ (कायदा) चे नियम २० सुधारित केल्यानुसार तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत सभासदांन सीडीएसएलद्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (ई-मतदान) एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर आपली मते देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सभासदांचा मतदान हक्क हा शुक्रवार, दि. २३.०९.२०२२ (निर्धारित अंतिम तारीख) रोजी नुसार कंपनीच्या प्रदानित समभागभांडवलातील त्यांच्याद्वारे धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात

परोक्ष ई-मतदान कालावधी मंगळवार, दि. २७.०९.२०२२ रोजी स. ९.०० वा. (भा. प्र वे.) सुरू होईल व गुरुवार, दि. २९.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) संपेल सदर कालावधीदरम्यान सभासद त्यांची मते इलेक्टॉनिक स्वरूपात देऊ शकतील. गुरुवार, दि २९.०९.२०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भा. प्र. वे.) पश्चात परोक्ष ई-मतदानादारे मतदानास परवानगी नसेल. जे सभासद व्हीसी – ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील व ज्यांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल ते सभासद त्यांना प्रतिबंधित केलेले नसल्यास एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मत देऊ शकतील. कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी ओएव्हीएमच्या माध्यमातन सभेस उपस्थित रहाणारे सभासद कोरमकरिता गणले जातील. एजीएमच्या आधी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासद व्हीसी -ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.

निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असलेले कंपनीचे सभासद मत देऊ शकतील. एजीएमच्य सचनेच्यापाठवणीपश्चात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असेल व निर्धारित अंतिम तारखेस भागधारक असेल तर सदर व्यक्ती एजीएमच्या सचनेत दिलेल्या निर्देशोंचे पालन करून व ई-मतदान प्रणालीद्वारे मत देऊ शकेल. सभासदाने ई-मेल पत्ता नोंदवलेला नसल्यास खालील निर्देशांचे पालन

ए) कागदोपत्री स्वरूपात भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत करण्यासाठी कृपया आवश्यक तपशील जसे फोलिओ क्र., सभासदाचे नाव, पॅन कार्ड वा आधार कार्डच्या स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत आदी तपशील coses@vishvprabhaventures. com या ई-मेलवर पाठवावा.

बी) डीमॅट स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्रशी संपर्क साधावा.

ई-मतदान/परोक्ष ई-मतदानाशी संबंधित तपशिलाकरिता एजीएमचीसूचना पाहा तसेच ई-मतदान, परोक्ष ई-मतदानाशी संबंधितकोणतीही शंका वा तक्रार असल्यास सीडीएसएलची वेबसाइट <u>www.</u> evotingindia.com च्या help section अंतर्गत Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting user manual येथे भेट द्या किंवा श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल्स कम्पाऊंडस, ना.म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुबई - ४०० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे ई-मेल लिहावा किंवा ०२२-२३०५८७३८ वा ०२२-२३०५८५४३ वा ०२२-२३०५८५४२ येथे कामकाजाच्या दिवसात कार्यालयीन वेळेत संपर्क

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, दि २४.०९.२०२२ ते शुक्रवार, दि. ३०.०९.२०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

विश्वप्रभा व्हेंचर्स लिमिटेड करिता सही/-जस राज नागल कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

ठिकाण : डोंबिवली, ठाणे सदस्यत्व क्र. ए ५९३७२

गारोडिया केमिकल्स लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय : १४९/१५६**, गारोडिया शॉपिंग सेंटर, गारोडिया नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई - ४०० ०७७

ईमेल आयडी : gclshares@gmail.com वेबसाइट : http://www.gchem.org/ सीआयएन : L99999MH1993PLC070321 व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ- व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)

मार्फत आयोजित ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती नूचना याद्वारे देण्यात येते की, गारोडिया केमिकल्स लिमिटेड (कंपनी) यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण स (एजीएम) शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.३० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंसिंग मार्फत जीएमच्या सूचनेमध्ये विहित व्यवसायावर विचार करण्याकरिता आयोजित केली आहे.

. र्जीएमची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत दि. ८ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व सभासदांना त्यांच्या ईमेल आयडीवर कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह शुक्रवार, दि. २ सप्टेंबर, २०२२ रोजी नोंदणीकृत आहेत व कॉपॅरिट अफेअर्स यांचे मंत्रालय ांच्याद्वारे जारी सर्क्युलर दि. ०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ यांच्याद्वारे जारी व सेंबी सर्क्युलर दि. १२ मे, २०२० रोजी नोंदणीकृत केली आहे. सदर अहवाल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वेबसाइट https://www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपातील वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक असल्यास निर्धारित तारीख **शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी** ईलेक्ट्रॉनिकली मतदान करावे व सामान्य व्यवसायांवर एजीएमची सूचना ठिकाणी (परोक्ष ई-मतदान) येथे एनएसडीलए वर करावी. सर्व सभसदांना सूचित करण्यात येते की : एजीएमची सूचनेमध्ये पार पडलेल्या व्यवसायांवर मतदान ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत करावे.

. परोक्ष ई–मतदानाची सुरुवातीची तारीखा व वेळ : सोमवार, दि. २६ सप्टेंबर, २०२२ स. ९.०० वा. सुरु होत

परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : गुरुवार, दि. २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) सप्टेंबर, २०२२ रोजी करावे

कोणाही व्यक्तीस जर कंपनीचे सभासद आहेत व सभेची पाठवणी पूर्ण झाली नाही त्यांना एजीएमच्या दरम्या परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान मार्फत पात्र मतदान करण्याकरिता निर्धारित तारीख शक्रवार, दि. २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत युजर आयडी व पासवर्ड खालील ईमेल आयडीवर evoting@nsdl.co.in वर जारी/आरटी गसदांनी नोंद घ्यावी की.

;) सभासदांनी एजीएमच्या दरम्यान त्यांचे मतदान हक्क पार पाडण्याकरिता सहभागी होता येईल परंतू एजीएममध्ये उपस्थित राहन पुन्हा मतदान करता येणार नाही.

ी) एनएसडीएल मार्फत ई–मतदानामध्ये उपलब्ध एजीएमची मतदानाकरिता सुविधा. ती) सभासद त्यांचे मतदान परोक्ष ई–मतदान मार्फत पार पाडू शकतात व तसेच एजीएममध्ये उपस्थित राहून पुन्ह

रकदा मतदान करू शकत नाहीत डी) एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर अहवालामध्ये व लाभार्थी मालक यांचे रजिस्टर मध्ये उपलब्ध आं त्यांना परोक्ष ई-मतदानाची सविधा उपलब्ध करून दिली आहे व निर्धारित तारीख अनुसार डिपॉझिटरीज द्वारे

ार ईलेक्ट्रॉनिक मतदानाच्या संबंधात प्रक्रियेच्या संबंधात सभासदांनी सीडीएसएल वरील फ्रेक्वेंटली आस्कड क्वेस (एफएक्यूज) पाहावे व सभासदांनी ई-मतदान युजर मॅन्युअल वरील सभासदांचे डाउनलोड सेक्शन ईमेल vw.evoting.nsdl.com वर वा सीडीएसएल हेल्पडेस्क ईमेल evoting@nsdl.co.in दूर. क्र १८००-२२२-९९० वा कंपनीस ईमेल : gclshares@gmail.com वर संपर्क साघावा वा ईलेक्ट्रॉनिक मीन

गर्फत काही चौंकशी असल्यास करावी. गारोडिया केमिकल्स लिमिटेडयांच्या करिता व त्यांच्या वती महेश गारोडिय

ठिकाण : मंबई संपर्ण वेळ संचालक डीआयएन : ०१२५०८१

PUBLIC NOTICE

to inform the general public that the Origina Deed of Declaration misplaced Reg. no 3225/2008, Dt: 07/01/2008 from previou owner Mrs. Babli Praveen Hasmi, Property 402, 4th Floor, Jupiter "A", P.K road, Deepak Hospital Lane, Mira Bhy Road, Mira Road (E). Thane 401107.

if any persons who find it, is request to return the same to me at, R.S Jadaun & Associates Shop no. 01, Walchand Shopping Centre Near Police Station, Bhy. (W), Thane 401101.

कन्नमवार नगरमध्ये

पहिल्यांदाच पर्यावरण

पुरक श्रीगणेशमूर्ती

(प्रतिनिधी): विक्रोळी पर्व

सार्वजनिक उत्सव समितीच्या

वतीने यंदा प्रथमच पर्यावरण

पुरक कागदी श्रीगणेशाचीमूर्ती

साकारण्यात आली आहे. या

मूर्तीसाठी कागदाचा लगदा,

शाडूची माती, गोंद व

पाण्याचे रंग वापरून ही दहा

फुटी उंच पर्यावरण पूरक

मूर्ती घडविण्यात आली

उत्सव गणरायाचा हा संकल्प

करत मंडळाने यंदा हा उत्सव

समितीचे यंदाचे ५३ वे वर्ष

असून दरवर्षी मंडळाच्या

कोरोना काळात मंडळातील

कार्यकर्त्यांनी लसीकरणसाठी

विनामुल्य सभागृह उपलब्ध

करून देणे, गरजूना मोफत

अन्न धान्य, कोल्हापूर येथील

परग्रस्तांना मदत. अवयव

दान सारखे संकल्प, आरोग्य

शिबीर दहावी आणि बारावी

मार्गदर्शन शिबिर मंडळाने

विद्यार्थ्यासाठी

राबवले आहे.

88

\$5

83

88

38

20

१८

88

प्रभाग समिती "अे"

DOCUMENT.

08-09-5055

03-07-5055

08-09-5055

08-09-5055

08-09-5055

VR28/898/88

VR 80/E88/200

VR28/80/0

VR 20/823/89

साजरा केला आहे.

वतीने विविध

उपक्रम घेतले

सार्वजनिक

पर्यावरणाचा

उत्सव

सामाजिक

मोफत

आहे.

कन्नमवार नगर

दि.

PUBLIC NOTICE

Raikumar Sambhoo "Dadar, Mumbai 00028", who owns plot No.43 Survey No.27 at Village (Wakas) Choravale, Taluka Karjat, District Raigad measuring 186 sq. mtrs has ost the original sale deed made by his evious owner of the plot which was duly egister at Kariat vide Receipt No AJ/3314/2014 dated 26/06/2014. If anyone as interest in the said plot he should notify to ne within 15 days.

Adv. Arun G.Deshmukh Office No.1, Vinayak Darshan Apt, Ganesh Peth Lane, Dadar West, Mumbai - 400028

दुकान श्रीमती सोफिया एफ मोराइस आणि श्री. फ्रॅंकलिन व्ही. मोराइस ह्यांच्याद्वारे मे. ओम वसिष्ठ डेवलपर

. ह्यांच्या कडन एसआरओ कल्याण २ येथील विक्रीसाठी करार दि. ३१.०७.२०१३ नोंदणी अनु. क्र

केएलएन-२-५८१८/२०१३ अनुसार खरेदी केली होती. त्याशिवाय श्रीमती सोफिया एफ मोराइस आणि

श्री. फ्रॅंकलिन व्ही. मोराइस ह्यांनी नमूद दुकान श्री. हरिश्चंद्र एस शर्मा आणि श्रीमती आरती हरिश्चंद्र शम

ह्यांना एसआरओ-कल्याण १ येथील विक्रीसाठी करार दि. १७.०१.२०१९, नोंदणी अनु. क्र. केएलएन-१

नोंद घेण्यात यावीं की खालील परिशिष्ट -२ मध्ये अधिक सविस्तरपणे वर्णन करण्यात आलेली विषयांकित

दकान श्री, हरिश्चंद्र एस शर्मा आणि श्रीमती आरती हरिश्चंद्र शर्मा ह्यांच्याद्वारे श्री. विवेक एम. शर्मा. विकेते

हणन आणि मे. ओम वसिष्ठ डेवलपर्स ह्यांच्या कडन एसआरओ कल्याण २ येथील विक्रीसाठी करार दि

१७.०४.२०१३ नोंदणी अनु. क्र. केएलएन-२-३१३३/२०१३ अनुसार खरेदी केली होती. उपरोक्त नमूद

विक्रीसाठी करार दि. ३१.०७.२०१३ आणि दि. १७.०४.२०१३ आणि परिशिष्ट क्र. १ मध्ये नमूद केलेल्या

दुकानाच्या संदर्भात असलेला संबंधित नोंदणीकरण पावती आणि परिशिष्ट क्र. २ मध्ये नमूद केलेल्य

दुकानाच्या संदर्भात असलेला संबंधित नोंदणीकरण पावती हरवले आहे आणि.त्याचा शोध घेऊन सापडर

त्याशिवाय नोंद घेण्यात यावी की श्री. हरिश्चंद्र सीताराम शर्मा ह्यांचे ०६/०१/२०२१ रोजी कोणतेही नामनिर्देश

न करता निधन झाले असून त्याच्या पश्चात नमूद दोन्ही दुकानांसाठी कायदेशीर वारस म्हणून केवळ श्रीमर्त

आरती हरिश्चंद्र शर्मा (पत्नी) आणि कुमारी शैलवी हरिश्चंद्र शर्मा (मुलगी) हेच आहेत. नमुद्र मालमत्तेव

कोणत्याही प्रकारच्या सर्व बोझे, दावे, भार आणि मागणीपासून मुक्त असल्याचा दावा करण्यात आलेल

आहे. नमूद दुकानांवरवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा उपरोक्त नमूद नेंदणीकृत नसलेला करा

आणि पीओपच्या संदर्भातजर कोणत्याही व्यक्ति/ व्यक्तिंचा. सरकारी प्राधिकरण किंवा संस्था आणि/ किंव

वित्तिय संस्थेचा वारसा हक्क. अदलाबदल गहाण भार भेट ताबा विक्री धारणाधिकार सविधाधिकार

भाडेतत्व, उप-भाडेतत्व, सुविधाधिकार, देखभाल, जप्ती, न्यास, परवाना आणि अन्य कोणत्याही प्रकारे

कोणताही अधिकार, नामनिर्देश किंवा स्वारस्य असल्यास सदर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १५ दिवसांच्या आत

निम्नस्वाक्षरीकारांना त्याच्या/ त्यांच्या दाव्याचे पुराव्यासोबत लेखी अधिसूचित करावे. आणि जर असे न

झाल्यास कोणताही दावा नाही असे समजण्यात येईल आणि जर काही आढळून आल्यास सोडून देण्यात आले

आहेत असे समजण्यात येईल. त्यानंतर दावे किंवा हरकती आल्यास त्यांचा विचार केला जाणार नाही आणि

ते अवैध समजण्यात येईल. श्रीमती आरती हरिश्चंद शर्मा ह्यांच्या द्वारे देण्यात आलेल्या माहितीच्या आधीर

सदर सूचना देण्यात येत आहे आणि ह्यामध्ये काही सत्यता गाळली गेली असल्यास त्यासाठी संपूर्णपणे नमुर

गाव कल्याण तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे वसलेल्या जिमनीचा धारण केलेला सर्वे क्र. २७०/३ पी

सीटीएस क्र. ३३६१ (पी), सर्वे क्र. २५१ (पी) सीटीएस क्र. ३३६२ (पी) सर्वे क्र. २५०/२ (पी) सीटीएस

क्र. ३३६३ (पी) प्लॉट क्र. ४,६,७,८,९ वर बांधण्यात आलेल्या ओम सप्रीम म्हणन जात असलेल्य

परिशिष्ट - २

गाव कल्याण तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे वसलेल्या जिमनीचा धारण केलेला सर्वे क्र. २७०/३

(पी) सीटीएस क्र. ३३६१ (पी), सर्वे क्र. २५१ (पी) सीटीएस क्र. ३३६२ (पी) सर्वे क्र. २५०/२ (पी)

सीटीएस क्र. ३३६३ (पी) प्लॉट क्र. ४,६,७,८,९ वर बांधण्यात आलेल्या ओम सुप्रीम म्हणून ज्ञात असलेल्य

इमारतीमधीच्या २ ऱ्या मजल्यावरील १४८ चौ.फ. (चटई) क्षेत्र असलेले दकान क्र. २०१

इमारतीमधीच्या २ ऱ्या मजल्यावरील १४२ चौ.फू. (चटई) क्षेत्र असलेले दुकान क्र. २०३.

दिनांकितः०९.०९.२०२२

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. Akhilesh Rambahadur Singh, & Mr. Umesh R. Singh, they going to Nallasopara to Mumbai, but his Original Agreement Doc. lost on Train Dated 1506/2022 time 10.00 am. 1) Original agreement Between Seller MrS. MrS. AASTHA GRUH NIRMITEE PVT. LTD., & Purchaser – Mr. Akhilesh Rambahadui Singh, & Mr. Umesh R. Singh, Doc No. 9856-2016 VSI-1, of Flat No. 701, on the 7th Floor, D- Wing, i the Building known as "AASTHA SAHAVAS" Village – Achole, Nallasopara East, Tal. Vasai, Dsit Palghar – 401209. So we hereby invite claim or objection that any person

naving any claim or objection against or into or upon i respect of said flat howsoever are hereby required to make the same known in writing to our advocate office within 14 days from the date of publication D. S. TIWARI Date: 09/09/2022

Date: 09/09/2022 (Advocate High Court Branch: - Shop No. 19, Akanksha Tower Nallasopara (È), Tal.-Vasai, Dist.-Thane

PUBLIC NOTICE Vaishali Dudhwadkar, her going Palghar To

Nallasopara, she lost Original Agreemer Between seller - M/s. Maruti Construction Purchaser - 1) Sushila Devi D. Bhargav, 2) Bhagyandas R. Bhargav, on Train Dated 01/08/2022 time 11.00 am. of Flat No. D/216, in the Building known as "SHIVSHAKTI CHS. LTD", Anand Nagar, Navghar Road, Tal. Vasai, Dsit. Palghar., So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or nto or upon in respect of said flat howsoever are nereby required to make the same known in

writing to our advocate office within 14 days from the date of publication.

the date of publication.

D. S. TIWARI

(Advocate High Court

Branch: - Shop No. 19, Akanksha Tower

Nallasopara (E), Tal.-Vasai, Dist.-Thane

जादिर मोरीस प्रसिध्द करणयात येते की मार्थ आणिक श्री भगवानजी गणेणा वेसर श्री. चंद्रेश भगवानजी वेराट यांनी असे कळविले आहे की, दि. ०५/०२/१९९६ रोजीच्य

विक्रीकरारनामा नुसार सौ. कानोलकर अश्विनी प्रशांत यांनी युनिट क. १०७, १ ला मजल प्ठॉट ऊ. १६, सेक्टर—१९सी, वाशी, नवी मुंबई, तालुका व जिल्हा ठाणे ही सदनिका मे. सत्या बेल्डको व डेव्हलपर्स यांच्याकडून विकत घेतली होती. दि. ०६/०५/२००५ रोजीच्या विद्धी करारनामा नुसार श्री. मुंददा राधेश्याम गोवर्धनदासर्ज ांनी सदरचा यनीट सौ. कानोलकर अश्विनी प्रशांत यांच्याकडून विकत घेतला होता

दि. ०२/०६/२००६ रोजीच्या विक्री करारनामा नुसार श्री. गुलशन सिंह एल. सायल यांनी सदरचा युनीट श्री. मुंददा राधेश्याम गोवर्धनदासजी यांच्याकडून विकत घेतला होता सदरचा दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालय ठाणे—३ येथे दस्त क. ४१३३/२००६ मध्ये दि. ०२/०६/२००६ रोजी नोंदविण्यात आला होता.

दि. ०६/११/२०१७ रोजीच्या खरेदी खत नुसार माझे आशिल श्री. भगवानजी गणेश वेराट व श्री. चंद्रेश भगवानजी वेराट यांनी सदरचा युनीट श्री. गुलशन सिंह एल. सायल यांच्याकडून विकत घेतला आहे. सदरचा दस्त हा दुय्यम निबंधक कार्यालय ठाणे—३ येथे दस क. १४३४१/२०१७ मध्ये दि. ०६/११/२०१७ रोजी नोंदविण्यात आला आहे. सदरच्या मिळकतीचे मळ दस्त १) दि. ०५/०२/१९९६ रोजीचा विक्री करारनामा व २ दि. ०६/०५/२००५ रोजीचा विक्री करारनामा हे मुळ दस्त गहाळ झाले असून सदर बाबत

एपीएमसी पोलिस ठाणे, वाशी, नवी मुंबई येथे दि. ०६/०९/२०२२ रोजी तकार केली आहे सदरचा प्रॉपर्टी मिसींग रजिस्टर क. १४७६/२०२२ असा आहे. तरी, माझे अशिल तमाम जनतेस विनंती पूर्वक कळवितात की, जर कोणत्याही व्यक्ती रील नमुद कागदपत्रांच्या मुळ प्रत आढळून आल्यास / मिळाल्यास ही नोटीस जाहिर होतार

व दिवसाच्या आत खालील पत्त्यावर कळवावे किंवा आणून द्यावे. देनांक : ०९/०९/२०२२

नगर), नवी मुंबई, ता. पनवेल, जि. रायगड–410206. मो. नं. 7506494030

ॲड. स्निल द. गायकवाड ऑफिस क. 03, तळ मजला, साई धाम इमारत, प्लॉट क. 148, सेक्टर-आर 3, वडघर (पृश्पक

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN: L80301MH1984PLC033922 Reg. Office: Witty International School building, Pawan Baug Road, Malad West, Mumbai - 400064 Tel.:022-61056800/01/02 Fax:022-61056803 Email:vjtfho@vjtf.com,

Website:www.vitf.com /www.wittvkidsindia.com NOTICE is hereby given, That The37th Annual General Meeting of M/s. VJTF EDUSERVICES LIMITED will be held at Ground Floor, Witty International School, Padma Nagar, Next to Garde

Grove Complex, Opposite Mhada Layout, Phase 1, Chikoowadi, Borivali West, Mumba Maharashtra - 400092 on Friday, 30th September, 2022 at 02:00 P.M. Annual report is als available on the website of the Company www.vitf.com and website of the stock exchange is BSE Limited www.bseindia.com. Further, we would like to inform you that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 24th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (Both Days Inclusive) for the purpose of 37th Annual General Meeting (AGM)

of the Company to be held on Friday, 30th September, 2022. n terms of Listing Regulations, the Company is providing e-voting facility to the member through NSDL. Remote E-Voting will be available from Tuesday, 27th September, 2022 at 09.00 A.M. till Thursday, 29th September, 2022 at 05:00 P.M. and shall not be available therea In case of any queries/Clarifications related to e-voting/Ballot form, members can contact Skyline

Financial Services Pvt.Ltd, RTA of the Company (Contact no: 011-26812682).

For VJTF EDUSERVICES LIMITED Dr. Vinay Jain

Managing Director DIN - 00235276

वसई विरार शहर महानगरपालिका विरार जाहीर नोटीस

कॅबीन क्र. ४, दुकान क्र. ८, कृष्ण कॉम्प्लेक्स, वालीपीर रोड,

कल्याणप, ठाणे४२१३०१, मोबाः ८६५५२७८८८४

महाराष्ट्र मुबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे अधिसूचितील प्रकरण ८(१) व १(२) अन्वये जाहीर नोटीस खालील हस्तांतरण संबंधाने वसई विरार शहर महानगरपालिका विभागातील

निवस क्रांतिक वित्यं सामक वित्यं समानम्य धारकात्या प्रकरणपरत्वे नोटीसीनसार सदर हस्तांतरण संदर्भनि कोणत्याही हितसंबधाने हरकत अगर आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून इरकत नोंद्रवावी. अन्यथा करवसुलीच्या सोयीसाठी

वकील अमित घाडगे

वकील, उच्च न्यायालय

कायालय (वरार यथ प्राप्त झालल्या मालमता धारकाच्या प्रकरणपरत्व नाटासानुसार सदर हरतातरण सदमान कार्णात्यह। हतसबधान हरकत अगर आक्षप असल्यास हा नाटास प्रासंद झाल्यापारू १७ दिवसांचे आत हितसंबंधाच्या व हरकतीच्या लेखी पुराल्यासह वसई-विरार शहर महानगरपालिका विभागीय कार्यालय विरार चेथे लेखी स्वरूपात हरकत नोंदवावी. अन्यथा करवसुलीच्या सोचीसाठी सदर हरतांतरण करून महानगरपालिका दप्तरी यावावतची नोंद घेतली जाईल.							
अनु. क्र.	दिनांक	मालमत्ता क्र.	वार्ड क्र.	मालमत्तेचे ठिकाण	मालमत्तेचे स्वरूप	ज्यांचे नावे मातमत्ता आहे त्यांचे नावे म्हणजे मातमत्ता विकणा-याचे नांव किंवा अभिहस्तांकन कर्त्यांचे नाव	खरीदाराचे किवा अभिहरूतांकन कर्त्यांचे नाव
8	05-00-5055	VR१७/६४५/२४	१७	पुजम हाइट्स, बि.जं ०५, सी-विंग. रूम.ज-६०४	आर.सी.सी	अमित शंकर गोताड/ शुभदा अमित गोताड	अजय मोहन सिंग/रजनी अजय सिंग
5	03-00-5055	VR28/860/83	58	चाणवय चौंक, श्याम विहार, रूम.नं-१२	आर.सी.सी	निलेश जयसिंग सोनावणे	मंजिरी महेश सावंत/महेश अनिल सावंत
3	05-00-5055	VR १२/६/४४	\$5	डी/116, शितल नगर बिल्डिंग, विरार पश्चिम	आर.सी.सी	कल्पेश आर शाह	सरोजादेवी नंदकिशोर पात/ नंदकिशोर पात
Я	08-09-5055	VR\$&\&\$£\\$55	१७	रिसडेन्सी पार्क, डी/3, रूम.नं.702, नारंगी वारापास	आर.सी.सी	विकास काशिनाथ खानवेलकर	विकास राधेश्याम मिश्रा/नीलम विकास मिश्रा
y	05-09-5055	VR१७/५८७/३०	१७	ग्लोबलसिटी, अवेन्यु जे, बि.न-३९, रूम.न-७०४	आर.सी.सी	तिता पचीकत सोतोमोन	अनिकेत संयाजी वाघमार/अनुसया संयाजी वाघमार
3	o8-o9-5o55	VR\$3/06/29	१३	दतात्रेय अपार्ट, रूम.नं-४०१, विरार	आर.सी.सी	मोहम्मद मन्सुर अलेचिया	चतुरा प्रकाश गायकवाड
ឲ	03-00-5055	VR 80/803	१०	रमशान डोगरी, विरार	आर.सी.सी	शभुनाथ हदयनाथ गुप्ता	गुडडु विजयलाल गुप्ता/संगिता देवी
ሪ	03-00-5055	VR१७/५९९/३०	१७	ग्लोबलसिटी, अवेन्यु डी, बि.नं-३५, रूम.न-५०१	आर.सी.सी	भावना राजेशकुमार राठोड	दिलीप कुमार / सोनिया सिंह
8	08-09-5055	VR१५/५९६/६३	१७	धर्मा नगर, जिवदानी दर्शन, रूम.न-बा-५०२	आर.सी.सी	रमेश विञ्चल धामापुरकर	सुरेश आनंदा मरागजें/कुसुम सुरेश मरागजे
१०	03-09-5055	VR१७/७१८/११३	१७	न्तोबलसिटी,अवेन्यु जे, वि.नं-०४, रूम.न-७०४	आर.सी.सी	प्रिती शेटटी/सतिश शेटटी	हितेश कैंतास सोलकी/अजंगा कैताश सोलकी

सुधा कलश, बी-२०२, चाणक्य चौक, विरार

पुनम पार्क, रूम नं डी-५०१, विरार पश्चिम

अगरवाल लाईफस्टाईल, अवेन्यु, बी-०१, बि.नं-०२

संकल्प अपार्ट, रूम.नं-३०२, डोंगरपाडा, विरार

यशवंत हाईट्स, रुम.नं-९०१, भाजी मार्केट,

विराट नगर, विरार पश्चिम

08-09-5055 VR ? 8/2 ? /2 9 88 दुर्गा अपार्ट, बि-२०२, वर्तक रोड ग्लोबलसिटी,अवेन्यू जे, बि.नं-54, रूम.नं-002 08-09-5055 VR80/986/8868 219 श्री. हरि ओम को.ऑ.ही.सो.ति, ए विग, 08-09-5055 VR 22/283/29 88 विरार (प) बक्तिन पार्क बि नं-०९ ऋम नं-जी/३०५ विराह 08-09-5055 VR 20/800/289

50 08-09-5055 VR ? ?/? E ?/E

जा.क्र:वविशम/बोर्ळीज/११६९/२०२२-२३ द्रि.०८/०६/२०२२

आर सी सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

आर.सी.सी

पांडुरंग कामत

उदय हरीपडा देय

किशोर चोपडेकर

गणपत कृष्णा गजाकोश

भावेश सूर्यकांत कोसबिया

दिलीप विनायक ठाकुर

स्वप्रिल विजय पारकर

निर्मत/ पुष्पा निर्मत

आदिराज इंडसलीज

किसन जैन

धारास्त्रक्तमार मनसाराम

सही/-(प्रकाश जाधव) प्र.सहा.आयक्त प्रभाग समिती "अे" वसई विरार शहरमहानगरपालिका

Change Of Name

I HAVE CHANGE MY NAME FROM

संजय गुणवंतराव चक्रवती/ सिमा संजय चक्रवती

मंदार राजाराम पाटील/ रजनी राजाराम पाटील

दिपाली अतुल नागपुरे/अतुल सुधाकर नागपुरे

मेहुल भरतकुमार जैन/ रेखा भरत जैन

देवी किश्रनलाल सिघवी/ किश्रनलाल फलचंद सिघवी

पुजा धमेद्र झा/ अतुल कुमार झा

अशोक जयराम कुदंर

संगिता तुषार ठाकुर

नॅन्सी दिलीप ठाकुर

धारिणी भावेश झावेरी

झाली होती. Change Of Name

दिली. मात्र पिक हवर्स मुळे

कामावरून घरी जाणाऱ्या

उशीराला समोरे जावे लागत

स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

WE SAFWAN ADAM ASAMADI / SAJEDABEN SAFWAN ASAMADI WE HAVE CHANGE OUR MINOR DAUGHTER NAME FROM AISHA SAFWAN ASAMDI TO AISHA ASAMADI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGE MY NAME FROM SAFWAN ADAM ASAMDI SAFWAN ADAM ASAMADI AS PER DOCUMENTS

HAVE CHANGE MY NAME FROM GAITRIDEVI CHAMPALAL DAYA TO GAYATRI SOHANLAL CHOHAN AS PER DOCUMENTS

HAVE CHANGE MY NAME FROM ANKITA NIRMALKUMAR VERMA TO AYESHA ATAUR REHAMAN SHAIKH

I HAVE CHANGED MY NAME FROM MINOO KALRA ANAND KALRA TO MINOO HARPAL SINGH KALRA, AS PER MY DOCUMENTS.

I HAVE CHANGE MY NAME FROM PRIT PAL GUPTA TO PRATI PAL GUPTA AS PER DOCUMENTS

HAVE CHANGE MY NAME FROM SHANKUNTLA **GUPTA** SHAKUNTLA GUPTA AS PER **DOCUMENTS**

Change Of Name

I HAVE CHANGE MY NAME FROM QURAISHI MOHD RAIS ABDUL RAZZAK / QURASHI MOHAMMED RAIS ABDUL RAZZAK TO MOHD RAIS ABDUL RAZZAK QURESHI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM AZEEZA BEGUM SHAKEEL AHMED M (MUNDASGAR)/ AZIZA TO AZIZA SHAKEEL MUNDASGAR AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM GEETHA SADASHIV SALIAN TO

GEETA SADASHIV SALIAN AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH SALIM AHMED ALI AKBAR

TO SALIM ALI AKBAR SHAIKH AS I HAVE CHANGED MY NAME FROM VINYA KUMAR TO VINAYKUMAR AS PER HARISH SHARMA

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL RAHMAN TO ABDUL AS PER RAHMAN IRAQI **DOCUMENTS**

DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM KHURSHID ALAM MOHAMMED SALEEM SHAIKH TO KHURSHID MOHD SALIM SHAIKH AS PER **DOCUMENTS**

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMED SALEEM SHAIKH TO

MOHD SALIM NIYAZALI SHAIKH AS PER DOCUMENTS I DECLARE THAT I HAVE CHANGE MY OLD NAME DEVIDAS KACHARU TO NEW NAME DEVIDAS KACHARU GAWALI AS PER MAHARASHTRA

GOVT. GAZETTE NO. (M-1996900). I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD OSAMA NAUSHAD ALI QURESI TO OSAMA NAUSHAD ALI QURESHI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM NAUSHAD ALI QURESI NAUSHAD ALI MOHAMMED ALI QURESHI AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM

YASMIN QURESI TO YASMEEN NAUSHAD ALI QURESHI AS PER **DOCUMENTS** I HAVE CHANGED MY NAME FROM KHUSHBOO VIJAY SINGH TO

I HAVE CHANGED MY NAME FROM VIJAY SINGH TO VIJAY KUMAR GULAB SINGH AS PER DOCUMENTS.

KHUSHBU VIJAY KUMAR SINGH AS

Change Of Name FROM ANSARI FAISAL NISAR TO

PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM VENKATRAMAN VENKATRAMAN HARIHARAN IYER

FAISAL AHMED NISAR ANSARI AS

I HAVE CHANGED MY NAME FROM HARIHARAN TO HARIHARAN VENKATRAMAN IYER AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM LAKSHMI TO LAKSHMI HARIHARAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM RAKHEE ANIL SHARMA TO RAKHI ANIL SHARMA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

ELYAS KHAN TO ELYAS AHMED

AZIZ KHAN AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM IRFAN KHAN TO IRFAN AHMED KHAN AS PER DOCUMENT

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED RIYAZ KHAN TO MOHAMMED RIYAZ IRFAN AHMED KHAN AS PER DOCUMENT

Change Of Name

I HAVE CHANGED MY NAME FROM HIBA SHAHBAZKER TO KAUSAR SAHIL SHAHBAZKER AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGE MY NAME FROM

RABIYA RAMZANALI SHEMA TO

RABIYA RAMZAN ALI SHEMA AS

PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM SAFRUDDIN MOHAMMEDBHAI SHEMA TO SARFUDDIN MOHAMEDBHAI SEMA AS PER

I HAVE CHANGE MY NAME FROM SAKINA BANO SAFRUDDIN SHEMA SAKINABANU SARFUDDIN SEMA AS PER DOCUMENTS

DOCUMENTS

RAMZANALI ZIYAUDDIN SHEMA TO RAMZAN ALI ZIAUDDIN SHEMA AS PER DOCUMENTS HAVE CHANGE MY NAME FROM PARTAB BHAJANLAL HEMDEV TO

PRATAP BHAJANLAL HEMDEV AS

I HAVE CHANGE MY NAME FROM

PER DOCUMENTS HAVE CHANGE MY NAME FROM DARREN SHETTY TO DARREN VIJAYKUMAR SHETTY AS PER

Change Of Name I HAVE CHANGED MY NAME FROM

SHUBHANGI SHIVAJI SAWANT TO

GAYATRI GORAKHNATH VAIDYA AS

PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM SHAIK ABDUL RAHMAN TO ABDUL RAHEMAN ABDUL MAJEED

SHAIKH AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL MAJEED SIDDIQUI TO ABDUL MAJEED SAHEB SHAIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM AARIF NOOR MOHAMED CHAUHAN TO ARIF NOORMOHAMMED CHAUHAN AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM

VIVEK GOVINDBHAI DAWRE AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM LAHU PANDITRAO BIRAJDAR TO

DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM SONUKUMAR HARISHANKAR GUPTA TO AYAAN KHAN AS PER **DOCUMENTS**

VIVEK GOPINATH DAVARE TO

I HAVE CHANGED MY NAME FROM LAHU PANDIT BIRAJDAR AS PER

ZAMI RULLAH MOHAMMAAD UMAR

PER DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM SHAIR ALI SHAIKH TO SHER ALI MEHBOOB ALI SHAIKH. AS PER DOCUMENTS

Ⅲ Change Of Name

HAVE CHANGE MY NAME FROM HAAMID MOHAMMED ABID KHAN TO HAMID MOHAMMED ABID KHAN AS PER DOCUMENTS

HAVE CHANGE MY NAME FROM PAWANKUMAR MADAN GOPAL TO PAWAN KUMAR MADAN GOPAL SHAH AS PER DOCUMENTS HAVE CHANGE MY NAME FROM

SAMIR KHAN TO SAMEER JAVED KHAN AS PER DOCUMENTS I HAVE CHANGE MY NAME FROM

SUJATHA BAI C TO SUJATHA ARUNKUMAR RAO **DOCUMENTS**

MOHAMMED ARIF EHSAN KHAN TO AARIF AHSAN KHAN AS PER MAHARASHTRA GOVT. GAZETTE NO. (M-2172383) I HAVE CHANGE MY NAME FROM

TO ZAMIRULLAH UMAR KHAN AS

SHANKAR SEMWEN TO SHANKAR SEMWAL AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGE MY NAME FROM ALMASARA MOHAMMAD ARIF SHAIKH TO ALMAS QUTBUDDIN KHAN AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGE MY NAME FROM IDUNISSA SHAIKH TO EDUNISHA SHAIKH AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM MEHMOOD HASAN QAZI TO MEHMOOD HASAN KAZI AS PER **DOCUMENTS**

I HAVE CHANGED MY NAME FROM JAYANTHI VITTAL KAMATH TO REKHA VITTHAL KAMATH AS PER DOCUMENTS. MUSIBULHASAN MOHDHUSAINTC

MAJBUL HASAN MOHAMMED HUSSAIN SAYYED MAHARASHTRA GAZETTE NO (M-2294212)

I HAVE CHANGED MY NAME FROM SAEEDA KHATOON TO SAIDA AS PER MAHARASHTRA STATE GAZETTE NO. M-2296580 DATED 08-14, Sep-2022.